

VARCA, GOA

Date: November 29, 2024

To,
The Manager
Corporate Compliance Department
BSE Limited
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort Mumbai 400001
Scrip Code – 523269

The Manager - Listing
National Stock Exchange of India
Exchange Plaza, 5th Floor, 'G' Block
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400051
Symbol- ADVANIHOTR

Dear Sir / Madam,

Sub: Intimation pursuant to the provisions of Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Notice of Extra-Ordinary General Meeting of the Company & 'Cut-off Date' for Remote E-Voting.

This is to inform you that the Company has fixed Friday, December 13, 2024 as the Cut-off date to record the entitlement of the members, to cast their vote electronically, in respect of all the items of business as indicated in the Notice of Extra-Ordinary General Meeting of the Company to be held on December 20, 2024. The Company would be availing the services of National Depository Services Limited (NSDL) for remote e-voting. The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed there under and Regulation 44 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are as follows:

- a) The remote e-voting period begins on December 17, 2024 at 9:00 a.m.
- b) The remote e-voting period ends on December 19, 2024 at 5:00 p.m.
- c) The 'Cut-off Date' for the purpose of e-voting is December 13, 2024.

Public announcement made in the newspapers ['Financial Express' (English) and 'Mumbai Lakshdeep' (Marathi)], both editions dated November 29, are attached.

Kindly take the same on your records and acknowledge.

Thanking you,

For Advani Hotels & Resorts (India) Limited

Sunder G. Advani Chairman & Managing Director DIN: 00001365

סטוע. טטטט ו

Encl: As stated above

EMAIL: cs.ho@advanihotels.com

TRUMP'S ECONOMIC **TEAM TAKES SHAPE**

US President-elect Donald Trump has rounded out his economic team by filling up high-profile positions such as treasury secretary, commerce secretary, head of the economic council and the new US trade representative. While Trump has in several cases nominated outsiders to key posts, some experts say these picks reflect a recognition that his reputation will likely hinge on restoring the public's confidence in the economy.





SCOTT BESSENT,

Hedge-fund manager Scott Bessent has been tapped as the Treasury secretary, getting the Treasury secretary, getting the nod despite bobying from Ellon Musk for Cantor Fitzgerald CEO Howard Lutnick. The 6.2-year-old is expected to push for a softer approach to Lariffs, strip back regulation to boost economic growth and target a reduction in deficit spending. Three decades before he was tapped to lead the Treasury Department, Bessent was asked to helb break another country's to help break another country's financial system. Then at age 29, Inflantarystein. The flat age Bessent, working for high-pro-file financier George Soros, helped "break" the Bank of Eng-land with crushing trades against the British pound. He was on a small team at Soros's investment firm that, in 1992, amassed a \$10 billion bet that the pound was overvalued.

HOWARD LUTNICK, commerce secretary

Trump has chosen investor and chief executive of financial firm Cantor Fitzgerald, Howard Lutnick, as the co-chair of his transition team to lead the US commerce department. In his announcement, Trump said Lutnick, 63, would spearhead the administration's 'tariff and trade agenda''. Lutnick – a big supporter of cryptocurrency – maintains that 'tariffs are an amazing tool for the president to use. and we need to protect the American worker.' Mainstream economists are generally sceptical of tariffs, considering them a mostly inefficient way for governments to raise money and promote prosperity.

KEVIN HASSETT,

director, National Economic Council

Kevin Hassett, a long-time advisor to Trump, will lead the National Eco-nomic Council. Hassett, 62, had served in the first Trump term as the chairman of the Council of Eco-nomic Advisers. While he has defended Trump's trade policies publicly, Hassett brought a more tra-ditionally conservative view of economics to

view of economics to the Trump adminis tration and has acknowledged that tariffs — Trump's trade weapon of choice — can weaken economic

JAMIESON GREER,

US Trade Representative

International trade attorney Jamieson
Greerwill be the new US Trade Representative. Greer – a China sceptic – is
currently a partner at the King &
Spalding law firm in Washington.
Greer, a long-time protégé of Robert
Lighthizer, served four years a
Lighthizer, served four years sentative. The 44-yearold was instrumental
in imposing tariffs on
China and others and
replacing the trade
agreement with

Australian cricket at the crossroads

• Cummins & co face scrutiny after loss in first Test

SRIRAM VEERA Perth, November 28

"DID YOU SEE how quickly the media and former cricketers turned on the Australian team?" Robin Smith, former England Robin Shitti, forner England batsman who lives in Perth these days, chuckled at his dry obser-vation. "Welcome to the life of England players from my time, I say! But there indeed is a prob-lem, of course."

On its front page, a day after the Perth game, *The West Aus-*ralian newspaper had a picture of Steve Smith wincing in pain as the ball hits his midriff. The the ball hits his midriff. The headlined caption was a snarl: RIP, with a picture of a skull tagged to it. Below ran the text: 'Australia's old and out of form team humiliated'. Most newspapers and television have been wringing their hands about the team. Even the press conferences in the last two days with lost Hazlewood and

press conferences in the last two days with Josh Hazlewood and captain Pat Cummins were a bit captain Pat Cummins were a bit terse. Nothing that a grand win in Adelaide can't set right, but right now, it's chaos and mud-shinging time in Australia. Some are over-reactions from former players and tabloids but some of the issues, as Robin Smith says, are indeed a problem. Australia had last played a

Australia had last played a Test match before Perth nine months ago. They couldn't find any opener from the domestic cricket and pushed Nathan McSweeney, a middle-order batsman, to open. Not that there's anything wrong with it per se, as one of India's most impactful openers was middle-order batsman in Viender Selwag but the way they arrived at McSweeney was a touch worning. Considering they knew the at McSweeney was a touch wor-rying.Considering they knew the rying. Considering they knew the schedule, they wasted some valuable Test game time by handing David Warner an extended farewell. They also took Steve Smith's offer to open in the Tests, which was presented by him as "new challenge".

पंजाब नैशानल बैंक 🔘 punjab national bank

| Name of | Folio | Share | No. of Shares | No. of Shares | Sharesholder | No. | Sharesholder | No. | Sharesholder | No. | Sharesholder | No. of Shareshol

n case any person has any claim in respect of the said sharest havy objection(s) for he issuance of duplicate certificate in flavor of the above stated sharesholder sharest order of the state of the sharest sharest sharest state of publication of this holice. If within 15 days from the date hereof no claim is claimed, better the sharest sharest sharest considerable sharest conveyed by the Bank's in respect of the said certificate, despited sharest contribution of the sharest sharest sharest sharest contribution of the sharest possibility of the sharest sharest contribution with the sharest sharest contribution of the sharest s

√ Karma Energy

CNI.3110HAPDC168823

Regd. Office: Empire House, 2414, D.C. Di Road, Ent. A.K. Nayak Marg. Fort.
Murthal—4000.TH. (1922-2071) 606, Fize: 1022-2071514,
mail: Investorshelpdesk@wedmann.co.in, website: http://www.kammanney.co.
POSTAI BALL OF HOUSE AND REMIDE FORTIME INFORMATION DEMBERS
DIOTICE is hereby given that Karma Every Limited ("Company") is seeking approval
mortically an experience of the properties of the properties

t www.evoting.nsdi.com. Members of Karma Energy Limited are hereby informed that pursuant to section 10 nd Section 110 of the Companies (Management and Administration) Rules. 2014 : nd Section 110 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 a mended read with general circular nos. 14/2020 dated 8th april, 2020, 17/2020 date 3th April, 2020, 22/2020 dated 15th une, 2020, 32/2020 dated 28th September, 2020, 32/2020 dated 28th september, 2020, 32/2020 dated 28th april, 2020, 20/21 dated 08th December, 2021 and 09/2024 dated 19

ment of the contract of the co

rove appointment of Mr. Hitesh Vrajlal Siraj (DIN: 00058048) as Direc of the Company.

The postal Ballot Notice (*Notice*) is available on the website of the Company at https:
www.karmaenergy.co and on the website of National Securities Depositories Ltd (*NSDL
twww.kortion.ord.com.



Some in the Australian media have termed the Warner-farewell-and-opener-Smith phase as "vanity projects" that could have been better served by giving chances to openers in the circuit.

"Or even look at the poten-tial replacements for Marnus Labuschagne.Why do you think he will continue to get chances? hewill continue to get chances?

Because there is no one really out there banging the door down, said Robin Smith. It does raise questions about Australian domestic cricket, whatever happened to the much touted, fiercely competitive tournament.

Opening a bending stack

touten, netreely competitive tournament:

On paper, a bowling attack thatracids Cummins, Itazlewood, Mitch Starc, and Nathan Lyon should be definitely rated higher than the start of the s Even though they are all aging, a sight probably best captured by

sight probably best captured by Lyon's changed bowling action. Until last year or so, one of the most defining visuals of his bowling was how high he would kick up that left leg of his just prior to release. It would infuse energy through the

For Punjab National Bank (Ekta Pasricha) Company Secretary

■ The West Australian said 'Australia's old and out-of-form team humiliated'

■ Most newspapers and television have been wringing their hands about the team

Some are over-reactions from forme players and tabloids ■The batting that remains a worry

crease, align his body perfectly in that side-on position. In Perth, it barely lifted much. But despite all barely lifted much. But despite all that, as the first-day perfor-mance showed they are a formi-dable unit. Especially if and when the more than useful Scott Boland is added to the Test squad.

squad.

It's the batting that remains a worry. And though much of the fuss revolves around Steve Smith, Marnus Labuschagne, the opener McSweeney, it will perhaps come down to Usman Khawaja to lift the team. Ever since he made his comeback a

few years back, he has been rock solid and churning out big knockstather guidary. Hevoudd play a titred swivel pull in the second innings as if to suggest he had already mentally checked out of that contest by then. "You have tobe a fool towrite off a Smith or a Khawaja," says Robin Smith. You also have to not be so smart to think the revival can happen if they are no

not be so smart to think the not be so smart to think the not be present the present of the think the name and to be so the the the state of the

it proves a bowler's paradise, a 2-3 day game, then it's a lottery in essence. If Australia wins that, then we are back on even keel in

NOTICE OF POSTAL BALLOT

The remote E-voting facility is available during the following period:

Commencement of E-voting 9.00 A.M. (IST) on Saturday, November 30, 2024

Conclusion of E-voting 5.00 P.M. (IST) on Sunday, December 29, 2024 he remote e -voting module shall be disabled by NSDL for voting thereafte

The remote a-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. During this period Members holding shares either in physical form or in dematerialized form as on Friday, November 15, 2024 ("Dui-Off date") may cast their vote by a-voting. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she is not allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date is. Friday, November 15, 2024. A peasure who is not a member as on the cut-off date should treat this Notice for Information purposes only.

In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FACs) and e-voting user manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call or toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Amil Vishal at evoting@nsdl.co.in.

Bengaluru set to host Aero India 2025 from Feb 10-14

THE NEXT EDITION of flag-ship air show'kero India' will take place at the Yelahanka Air Force Station in Bengaluru from February 10-14, officials said on Thursday Aero India's

Advani Hotels & Resorts (India) Limited

occupiance with the provision of Section 186 of the Companies Act, 2013, Rule 20 of companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation Act, 2014 and 2014

- through vieting by electronic means only.

 The ramote e-voting period begins on December 17, 2024 at 9:00 a.m.

 The ramote e-voting period ends on December 19, 2024 at 5:00 p.m.

 The 'Cut-off Date' for the purpose of e-voting is December 13, 2024.

- The Chard Dank for the purpose of e-roting is December 12, 2004.

 Any prison, who excuss between soft possions between of the Company after the dispatch the Notice and holding Shases as of the Cul-off Dank may do than the logical the Notice of the Company after the dispatch the Notice and holding Shases as of the Cul-off Dank may do than the logical and assessment of the Company after the Shades after the Company after the Company after a company after the Company aft

- The manner of remote e-voting and e-voting by the Members holding Shares in der node, physical mode and for the members who have not registered their email address in the Notice of the EGM.

ntc industries limited

Monitor are hereby informed that in compliance with the Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 file Act) and the Hele 20 and 20 of the Companies Act, 2013 file Act) and the Hele 20 and 20 of the Companies Act, 2013 file Act) and the Hele 20 and 20 of the Companies Act, 2013 file Act) and the Hele 20 and 20 of the Companies Act, 2013 file Act, 2013 file Act, 2013 file Act, 2013 file Act, 2014 file Act, 2014

Limited. RUB Primaro I Destro Frank LLF and I Tributed.

Limited.

Limited & RDB Real Estate
Constructions: Limited. RDB Primare Techno Park LLF and Ributhan

Suppliers Private Limited.

for the members who have not registered their email addresses is provided in the Notice.

In the Notice.

On the Notice of the N

28th December, 2024 (e. last date of the voting period. In case of any queries (girevance relating to remote evoting or e-voting, please refer to Frequently Asked Questions (FAO) and e-voting user manual for the members available at the Development as each of the very evoting rest control or contact at totil Iree no. 022-4886 7000 or send a request at control to the very experience of the period of the very experience of the very

Place: Kolkata Anushree Chowdh Dated: 29th November, 2024 Company Secretary & Compliance Off

The Postal Ballot Notice has been communicated to the stock exchange (ISES & NE) and is also placed on the webled of the Company.

The Company Secretary is a sported fix Marietino Ferrano, FSS 8221, and C.PMs. 5767 Practicing Company Secretary as scrutifacter for conducting the Postal Ballot Voltage process in accordance with Law and in fair and transparent manner.

In view of the adversed MCA Circuids, in Company seeks approval for the Resolution as contained in the Postal Ballot Notice by voting through electronic means (e-voting) only. The Company has engaged the services of NSCL for fairbling e-voting in persident in the Company in the Company has been seen to the services of the Company seeks approval for the Resolution as contained in the Postal Ballot Notice by voting through electronic means (e-voting) only. The Company is a NSCL heighbor to the Company seeks and the Company seeks

T V Subramanian CFO & Company Secretary

Anup Gupta Company Secretary & Compliance Officer

THE INDIAN WOOD PRODUCTS COMPANY LIMITED

CIN L20101WB1919PLC003557
Regd Office: 7th Floor, 9 Brabourne Road, Kolkata -700 001
Tel No.: (033) 40012813; Fax No.: +91 33 22426799
Email Id: iwpho@wpkatha.co.in; Website: www.wpkatha.con

Email Id. inspho@kynaltha co.m. Website: www.wptasha.com
NOTICE OF POSTAL BALLOT
The Members of The Indian Wood Products Co. Ltd (the "Company") are hereby informed that pursuant to section 110 and other applicable provisions. Co. Companies (Management and Administrations) Rules. 2014 read with the General Circular Nos. 14/2020 dated 8ª April 2020. 17/2020 dated 18ª April 2020. 20/2020 dated 8ª April 2020. 17/2020 dated 8ª April 2020. 10/2021 dated 8ª April 2020. 10/2021 dated 5ª April 2020. 10/2021 dated 5ª April 2020. 20/2021 dated 5ª April 2020. 10/2021 dated 5º April 2020. 10/2021 date

at Imps://www.beendait.com/ and NSUL at www.evoring.nasi.com/.
In light of the McA Circulars, Members with on two not registered
their e-mail address and in consequence could not receive the Posta
Ballot notice may temporarily get their e-mail address registered with the
Company's RTA Ms. Niche technologies Private Limited by clobing the
the member would get a soft copy of the notice and the procedure of
evoting along with the User ID and Password to enable e-voting for this
Postal Ballot I. in case of any queries member may write to
nichetechy@nichetechpl.com.

The Company provides the Members the facility to exercise their right t vote by electronic means through E-voting services provided by Nationa Securities Depository Limited (NSDL). The detailed instructions for E-votin have been provided in the Notice.

this Notice for Information purposes only.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Mci. Shahnawaz.

Idemberathis No. ACS: 21427: CP No. 15076) Proprietor of Mrs. M. Shahnawaz & Associates Predistrips Company Secretains as the Scunifizer for conducting the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutilinare will submit his report to the Chairman or any other person authorised by the Chairman of the Company and the results of the Postal Ballot will be announced on before December 30, 2024. The said results would be displayed at the Registered Office of the Company are isted. Additionally, the results will also be uploaded on the Company's westell the Tips. "Willywww.lwykatha.com/and on the website of NSDL www.veoving.nsdi.com.

financialexp.epapr.in

मुंबई लक्षदीप (७

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

TENDER NOTICE

Quotation invited for installations of car parking shade with necessary sheet work experience. visit site for actual measurements with list of past five years works. send quotation within 10 days

in sealed envelopes addressed to the Secretary Asmita Orchid 1 CHS Ltd Asmita Enclave Phase -IV Near NH School, Mira Road (E) Dist. Thane -401107 Moh:-7066331562

Public Notice

client RUKAIYA ALIRAZA VIRANI is the bsolute owner of Flat No. 402, 4th Floor, ' Wing, Building No. 4, Ratan Kuni Co-operativ Housing Society Ltd., Four Bungalows Road Off. Jay Prakash Road, Andheri West, Mumba 400053 situated at a plot lying and being a Village : Ambivli, Taluka Andheri, Mumba bearing Plot No. 143/1/B of Survey No. 143 holding Share Certificate No. 49 dated 20th October, 2002 standing in the name of my client RUKAIYA ALIRAZA VIRANI. That m client has represented the OWNERSHIP of the said Flat and that there is no encumbrance on it The Agreement dated 21st February, 1997 enter nto between M/s. Indo Saigon Agency (The Builder and Saifudin A. Rangawala & Asma S. Rangawala (the Purchaser) (Purchaser) has lost / misplaced b ny client. The report of the same has been lodge the Versova Police Station on 27/11/2024, vide

f found, kindly inform to my client RUKAIY ALIRAZA VIRANI having address at Flat No 402, 4th Floor, 'A' Wing, Building No. 4, Rata Kunj Co-operative Housing Society Ltd., Fou Bungalows Road, Off. Jav Prakash Road, Andhe West, Mumbai 400053, Mobile No. 9867672118 f any person/s, entity, company, firm instituti cornorate or otherwise) has or claims any righ title, interest, pending litigation, tenancy, mortgage charge, lien or demand or any other interest of whatsoever nature in or upon the said Flat or an art thereof, the same may be brought to the notiof the undersigned in writing along with all detail and documents in support of such claim within 1 (fourteen) days from the date of this Notice, failing which the claim of such person or persons/ entitie shall be deemed to have been waived and /or abandoned or given-up and shall neither b ntertained nor binding on my client and the ransaction shall be completed.

Lost Report No. 142326-2024.

Ghanshvam R. Yaday (Advocate High Court 3rd Floor, Andheri Court Bar Association, Andheri East, Mumbai 400069. Date: - 29/11/2024 Place:- Mumbai

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की

गाझे अशील **श्रीमती सयीदा बानु ऐजाझ शेख,** त्यां

वडील **श्री. शेख मोहमद हुसेन हसन** हे फ्लॅट जागा अर्थात

फ्लॅट क्र.६०८, क्षेत्रफळ २५.०९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र

६वा मजला, ई विंग, जमात-ए-जामह्रीया (एसआरए

बिल्डिंग नं.ई/२ कोहौसोलि., के.सी. मार्ग, वांद्रे पश्चिम

मुंबई-४०००५० या जागेचे मुळ प्राप्तकर्ते होते. माझ्य

. अशिलांनी कळविले आहे की, त्यांचे वडील **स्वर्गीय श्री**

शेख मोहमद हुसेन हसन यांचे १८.०९.२०२६ रोजी निधन

झाले आणि त्यांची पत्नी **स्वर्गीय श्रीमती नुरजहानबं**

मोहम्मद हुसेन यांचेसुद्धा २३.०९.१९९७ रोजी निधन झाले

यांच्या पश्चात माझे अशील हे कायदेशीर वारसदार आहेत

आता माझ्या अशिलांना सदर फ्लॅट जागा १) श्री

पलाउद्दीन इशाक मुल्ला व २) श्रीमती झरजहा

नलाउ**दीन मुल्ला** यांच्याकडे विक्री/हस्तांतर करण्याची इच्छ

आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत कोणत्याह

कारचा अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्य

ऱ्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसात** माझ्याक

भावश्यक दस्ताऐवजांच्या प्रतिसह कळवावे. अन्यथा अर

मजले जाईल की. कोणाही व्यक्तीचा कोणताही अधिकार

आक्षेप किंवा दावा नाही आणि ते त्याग केले आहेत अ

कार्यालयः वांदे कोर्टा समोर, सरुची कॉर्नर, ए.के

(अपशॉट लिगल

वकील. उच्च न्यायालय, मृंबः

मार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१

(वकील उच्च न्यायालय)

समजले जाईल.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नथुराम आबाजी

वार यांच्या नावे असलेले फ्लॅट क ३०३ शिवपकार

कोहौसोलि., सीटीएस क्र.६०, जे.पी. रोड, गोरेगाव पूर्व

मुंबई-४०००६३ या जागेबाबतचे मुळ भाग प्रमाणपत्र क्र.२:

. रखले आहे आणि त्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासार्ठ

पोमायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे दय्या

गगप्रमाणपत्र वितरणास आक्षेप किंवा दावा असल्यार

ऱ्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात १०६, विकास इमारत

११, बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे सदर सूचना

काशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत पाठवावेत. सदर

माग प्रमाणपत्र तारण ठेवलेले नाही किंवा फ्लॅट समोर

जाहिर नोटिस

याद्वारे कळविण्यात येते की माझी आई कै.

पदमा चंद्रकांत मॅगेरी यांचे दिनांक

२३/०९/२०२३ रोजी मुंबईत निधन झाले

तसेच माझे वडील के. चंद्रकांत सिध्दप्पा

मॅगेरी. यांचे देखील दिनांक ३१/०१/२०००

रोजी मुंबईत निधन झाले. माझे वडील हे

प्रकाश कॉटन मिल येथे निवृत्त गिरणी

कामगार होते. माझे वडील कै. चंद्रकांत

सिध्दप्पा मॅगेरी व माझी आई कै. पदमा

चंद्रकांत मॅगेरी यांच्या मृत्यु पश्चात पुढे नमुद

केल्याप्रमाणे कायदेशीर वारसदार आहेत.

१) श्री. आनंद चंद्रकांत मॅगेरी. वय ४५ वर्षे.

भाऊ २) श्री. विनोद चंद्रकांत मॅगेरी, वय ४३

वर्षे, स्वतः (अर्जदार) याप्रमाणे एवढेच

नजीकचे कायदेशीर वारसदार आहेत.

त्याव्यतिरिक्त इतर कोणीही वारसदार नाही.

मी गिरणी कामगार सदनिकेचा (प्रकाश

कॉटन मिल) लाभ मिळणेकरिता वारस

दाखल देण्याबाबत मंबई तहसीलदार

कार्यालयात अर्ज केला आहे. ज्या कोणाचे

सदर वारसा हक्काबाबत काहीही हरकत/

आक्षेप/ दावे असतील त्यांनी लेखी

पुराव्यासह ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून

१५ दिवसाच्या आत खालील पत्यावर व

मुंबई तहसीलदार कार्यालय पत्ता- ओल्ड

कस्टम हाऊस, शहिद भगतसिंह रोड, फोर्ट,

मुंबई- ४००००१ व मुंबई गृहनिर्माण भवन,

वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ यांचेकडे संपर्क

साधन तक्रार अर्ज दाखल करावेत. १५

दिवसांच्या कालावधीनंतर आलेली हरकत/

आक्षेप/ दावे यांचा विचार करण्यात येणार

श्री. विनोद चंद्रकांत मॅगेरी,

F-404, महालक्ष्मी सोसायटी.

पी.बी.मार्ग, वरळी, मुंबई- ४०००३०

सही

अर्जदार

नाही.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २९/११/२०२४

कोणतेही कर्ज घेतलेले नाही.

ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE IT MAY CONCERN

lient MR. MAHESH RAMJI RATHOI and MR. RITESH RAJESH RATHOD that MR. RAMJI B RATHOD the original allotee of the premises situated at 403 4th Floor, A wing, Avyukta Neelkamal Eksan Road, D.D. Borge Marg, Borival West Mumbai-400091 C.T.S. No. 344/A he was xpired on dated 04-12-1998 his death the sai mises got Transferred to his wife MRS RAMUBAI RAMJI RATHOD on date 25/07/2004, after that On dated 08/11/200' MRS. RAMUBAI RAMJI RATHOI Transferred to his son MR. MAHESH RAMJI RATHOD by sale agreemen bearing no. BDR-6-9041-2007 and MAHESH RAMJI RATHOD Gifted 50% e the said premises to MR. RITESI RAJESH RATHOD on dated 13/03/2019 through gift deed registration bearing No BRL-5-3492- 2019, after that the above said premises agreement done by M/S SHIVOHAM ASSOCIATI DEVELOPER) on dated 18/01/202 through registered PAAA bearing no. BRL-7-793-2022, now my above said client want to sale the above said premises to MR. CHIRAG LAWANA and MR. MUKESH AWANA. If anyone have any claim and objection please contact on 8454920758 within 15 days from the date of this public

ADVOCATE B. K. MISHRA

PUBLIC NOTICE Shri Jamal Ahmed Ansari Member of the Baugh-E-Rabbani Apartment Co-operative Housing Society Ltd formally known a Maharashtra Co-op, Housing Society Ltd naving address at 75, Meghraj Sethi Marg Byculla, Mumbai-400 011 and holding Flat No.B- 602 and B-603 in the building of the society died on 28.06.2019 without making any nomination.

The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased nember in the name of Smt. Farida Jama Ansari in the capital/property of the society within a period of FOURTEEN (14) days from the publication of this notice, with copies o uch documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfe of shares and interest of the decease nember in the capital/property of the society If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provide under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of the society A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Secretary of the society petween 8 p.m. to 9 p. m. from the date of publication of the notice till the date of expir

of its period For and on behalf of Baugh -E-Rabbani Apartment CHS. Ltd. Place: Mumbai

Date: 29.11.2024

पुचना प्रसारित करत आहे की, मी मुसाफीरखान कोर्ट. मंबई **-** ४०० ००१ येथिल म्यनिसिपर इमारत क्र. ०२ मधील तळमजल्यावरील दकान क्र ०३ मध्ये व्यवसाय करत असुन, बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभागाच्या अभिलेखामध सदर दुकान क्र. ०३ चे मुळ भाडेकरु म्हणुन मेसर्स पराग कॉरपोरेशन या नावाची नोंद ऑहे. सदर दकान क्र. ०३च्या भाडेतत्व स्तांतरणाकरीता मी बृमुंमनपाच्या ए गर्यालयातील मालमत्ता[ँ] अधिकारी ए विभा कार्यालय, १३४-ई, शहिद भगतसिंग मार्ग फोर्ट, मुंबई-४००००१ येथे ब्रूनुंमनपाच्या योग्य त्या कागदपत्रांसोबत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेला आहे. सद दुकान क्र. ०३ चे भाडेतत्व हक्क श्री शकित ु अहमद सिददीकी यांच्या नावे हस्तांतरीत करण्याबाबत कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांचे आक्षेप किंवा हरकत असल्यास त्यांनी ई जाहिर सुचना छापुन आल्याच्या दिनांकापासु पंधरा (१५) दिवसांच्या कालावधीमध्ये आपर आक्षेप किंवा हरकती मालमत्ता अधिकारी ए विभाग गर्यालय, १३४-ई, शहिद भगतसिंग मार्ग फोर्ट, मुंबई-४००००१ या कार्यालयात लेखी स्वरुपात योग्य त्या कागदपत्रांसोबत सादः करावेत.

जाहीर नोटीस

वेस्ट एव्हेन्यू को - ऑपरेटिव हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड, स्टेशन रोड, गाव निळेमोरे, नालासोपार पश्चिम, तालुका वसई जिल्हा पालघर ४०१ २०३ या संस्थेचे सभासद श्रीमती सुमन सुजन खोत व श्री सुजन सत्यवान खोत यांनी संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रमांक जे/३०२ धारण केली आहे त्यांचे अनुक्रमे दिनांक १८/०२/२०२३ व १६/१०/२०२३ रोजी निधन झाले आहे. सदरहू सभासदांनी नामनिर्देशन केलेले नाही.

संस्थेतर्फे या नोटीस द्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालत्तेत असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या/हरकती मागवण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसाच्या आत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्य पृष्टार्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावे जर वर नमद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकर्त सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदांचे संस्थेच्य भाग व इतर संबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेल मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क गगण्या/हरकती आल्या तर याबाबत संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी ११ ते १ व दुपारी ३.३० ते ६.३० पर्यंत नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण:नालासोपारा दिनांक : २९/११/२०२४

सही वेस्ट एव्हेन्यू को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लि. तर्फे सेक्रेटरी

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड सांकेतिक कॉर्पो. कार्या.: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, ताबा सूचना कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८.

न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता **यनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियर ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्य

(स्थावर मालमत्तेकरिता) पहा नियम ८(१)

Hon. Secretary

कर्जदार/सह–कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह–कर्जदार/जामिनदार व सर्वसाम जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा **ताबा दिनांक २६.११.२०२४** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदार

सह-कर्जदार/जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

कर्जदार/सह-कर्जदार जामिनदाराचे	तारण/स्थावर मालमत्तेचे तपशील	मागणी सूचना दिनांक व थकबार्क
नाव व कर्ज खाते क्र.		रक्रम
१. ऑडियो विज्युअल इक्विपमेंट	गरेज क्र.१०, तळमजला, क्षेत्रफळ सुमारे १५० चौ.फु., स्वतंत्र भवन	मागणी सूचना दिनांक
सेन्टर (कर्जदार)	को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडची सी इमारत, जमीन	१३.०८.२०२४ व ०६.०८.२०२४
२. हीना तुषार मेहता (सह-	सीटीएस क्र.३/६५३, गाव आनंद नगर, फोर्जेट हिल रोड, फोर्जेट	रोजी देय रक्कम
कर्जदार व तारणकर्ता)	स्ट्रीट, ताडदेव, मुंबई-४०००३६ येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग	रु.२६,३२,०४५.८५/- (रुपये
३. गौरांग शेठ (सह-कर्जदार)	व खंड.	सव्वीस लाख बत्तीस हजार
(कर्ज खाते क्र.	चतुसिमा (नोंद मुल्यांनानुसार):	पंचेचाळीस आणि पैसे पंच्याऐंशी
युएसएफबीएमयुएमएल०एएन	उत्तर: सी विंग ; दक्षिण: स्पेन्को इमारत ;	फक्त) अधिक त्यावरील लागु व्या
०००००५०१०७९५)	पुर्व: डी विंग; पश्चिम: ए विंग.	व इतर शुल्क.
दिनांकः २९.११.२०२४		सही / – प्राधिकृत अधिका
ठिकाणः मंबर्ड । महाराष्ट्र		यनिटी स्मॉल फायनान्य बँक लिमिटे

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि.

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. दूरध्वनी क. ०२२-२३८५१८१९ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्राभारित आहेत जिचा प्रात्यक्ष कब्जा दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिका-यांनी धेतला आहे. त्याखालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि जामीनदारांकड्न दि डेक्कन मर्चटस को-ऑप, बँक लि., मंबई (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसलीसाठी **१८.१२.२०२४ रोजी सकाळी ११.३० वा.** दरम्यान 'जे आहे जेथे आहे^{" "जे} आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहे. इच्छक खरेदीदारांनी आपली टेक्नीकल बीड व फायनान्शियल बीड दोन वेगवेगळ्या पाकीटातद्यावीत. ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार, बँकेच्या मुख्य कार्यालयात **दि.१८-१२-२०२४** रोजी किंवा त्यापुर्वी कामकाजाच्या दिवशी **सकाळी १०.३० ते** सायं. ५.०० वा. वेळेत दाखल करावेत.

कर्जदार/ हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम	मालमत्ता पाहण्याची तारीख व वेळ
मे. सपन इंजीनियरींग ॲन्ड कंन्सल्टंट, मालक - श्री. सपनकुमार नासकर व सौ. श्रावणी सपनकुमार नासकर	६५३.१३ चौ.फूट+ पहिला मजला क्षेत्रफळ ४९९.८०	प्लॉट व त्यावरील बांधकाम तळ मजला + पहिला व दुसरा	₹. २३,७०,०००/-	०५.१२.२०२४ व ११.१२.२०२४ सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत
	पर्याय २ : वर्णन वरील प्रमाणे क्षेत्रफळ प्लॉट एरिया १५०.५० एम २ म्हणजेच १६९९.३८ चौ. फूट बांधीव तळ मजला क्षेत्रफळ ६५३.१३ चौ.फूट+ पहिला मजला क्षेत्रफळ ६९९.८० चौ.फूट एकुण क्षेत्रफळ : ११५३ चौ. फूट मालकः श्री. सपनकुमार नासकर व सो. श्रावणी सपनकुमार नासकर	रु. 9,४८,१५,०००/- (टी डी एस सहीत) प्लॉट व त्यावरील बांधकाम तळ मजला + पहिला मजला (दुसरा मजला वगळून/ न्यायालयीन वाद नाही)	रु. २६,१४,५००/-	

खरेदीदार वरीलपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात किंवा दोन्ही पर्यायांसाठी स्वतंत्र देकार देऊ शकतात

 निविदा अर्ज बँकेच्या मुख्यालयात रुपये ३,०००/- (विना परतावा) भरणा करुन दि.१७.१२.२०२४ पर्यंत उपलब्ध आहेत. इसारा रक्कम हीं दि डेक्कन मर्चटस को-ऑप. बँक लि. च्या नावाने मुंबई येथे देय असलेल्या डिमांड डाप-ट किंवा RTGS/NEFT च्या रुपाने जमा करताना आपल्या ऑफर सोबत जमा करणे. जर इच्छूकदार सदर लिलावात यशस्वी झाला नाही तर सदर रक्कम विना व्याजासह परत केली जार्डल

२) आलेल्या निविदा **दि डेक्कन मर्चंद्स को-ऑप. बँक लि., मुंबई**च्या मुख्य कार्यालयात २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई ४ येथे **दि.१८.१२.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता** उघडण्यात येतील. इच्छूकदार निविदा उघडल्यानंतर आपली ऑफर रक्कम् वाढवू शकतात. इच्छूकदार हे स्वतः उपस्थित असले पाहीजेत. यशस्वी इच्छूकदार यांनी खरेदी रकमेच्या **२५ टक्के रक्कम (१५ टक्के इसारा रक्कम पकडून)** लगेच बँकेत भरणा केली पाहीजे. उर्वरीत **७५ टक्के रक्कम** ही बँकेचे ऑफर पत्र मिळालेपासून १५ दिवसांचे आत भरणा केली पाहीजे

अन्यथा इच्छूक खरेदीदाराने भरलेली पूर्ण रक्कम ही कोणतेही कारण न देता बँक खाती जमा केली जाईल. इच्छूक खरेदीदार सदर मालमत्तेची पहाणी वरील नमुद तारीख व वेळेस करु शकतात. बँकेने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. चौकशी तसेच खरेदी संबंधी अटी व नियमांची माहिती खाली सही करणार यांचेकडे मिळेल. बँकेला कोणतीही निविदा किंवा सर्व निविदा/ लिलाव प्रक्रिया कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार आहे.

सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/जामीनदार यांना सुचना आपण वरील रक्कम ही लिलावापूर्वी भरावी. अन्यथा सदर मालमत्तेर्च विक्री करणेत येईल व काही रक्कम येणे असल्यास ती आपणाकडून व्याज व खर्चासोबत वसूल केली जाईल.

दिनांक: २९-११-२०२४ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि.

मुंबई, २८ नोव्हेंबर, २०२४

PUBLIC NOTICE

Take notice that Flat No. 10, Second Floor, PEARL-PALACE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Agarkar Road, Dombivli - East, Dist. Thane, now owned and possessed by Shri. Ramadas Bhanudas Phadatare and the member of said society. That previously the said residential flat was owned by Shri. Bhanudas Kondaji Phadatare as per Agreement dated 19/06/1985 with M/s. Shamahad & Sons, and the same is Registered at Sub Registrar Kalyan under No 2119/1985 dated 19/06/1985. Afterwords Shri. Bhanudas Kondaji Phadatare died on 15/03/2018 and after his death 1) Shri. Ramadas Kondaji Phadatare (Son) 2) Shri. Nagesh Kondaji Phadatare (Son), 3 Mrs. Chandrakala Dnyanoba Chavan (Married Daughter) & 4) Smt. Indubai Bhanudas Phadatare (Wife) died on 30/04/2023 are the only legal heirs & claimants.

If any other legal heirs, person/s have any claim like mortgage lean, Sale, any right, gift etc. over the said Flat, can claim in writing with the undersigned office within the period of 15 days from Publication of this Notice. After words no such a claim shall be entertained and further action shall complete which please note.

ADVOCATE DILIP K. GANDHI 3, Satchidanand Society, Tialk Road Opp. HDFC Bank, Dombivli (East) Place: Dombivli Mobile: 9892176055

<u>जाहिर नोटीस</u>

Date: 29/11/2024

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अश्विल श्री. स्वरुपचंद मन्ना यांनी सदनिका क्र. २०८, दुसरा मजला, "जान्हवी को.हौ.सो.लि", बी.आर.नगर, आकांक्षा हॉल जवळ दिवा (पु), ता व जिल्हा ठाणे क्षेत्रफळ ३५५ चौ. फुट बिल्ट–अप (म्हणजेच ३२.९९ चौ.मी) या मोजमापाची असून सर्वे नं. २१ मौजे दिवा (पु), ता व, जिः–ठाणे, पिनकोड ४००६१२ हि सदनिका सौ. कल्पना बबन कोळे यांचे कडून नोंदणीकृत दस्त क्र. ५२८३/२०२४ अन्वये दिनांक: १५/०७/२०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय ठाणे–१ यांचे कार्यालयात नोंदणीकृत केला आहे. तिस या पुढे "सदरहू सदनिका" म्हणून संबोधण्यात यावे. सदरहू सदनिकेचा शीर्षक प्रवाह खालीलप्रमाणे :-

सदरहू सदनिकेचा पहिला मूळ नोंदणीकृत साखळी/चेन करार मे. श्रीराम समर्थ कंन्स्ट्रक्शन श्रीराम सिताराम पाटील (बिल्डर) व श्री. सत्यवान उमाजी भिलारे यांचे मध्ये नोंदणीकृत दस्त अनुक्रमांक ५२९६/२००७ अन्वये दिनांक:- १९/०७/२००७ रोजी दुय्यम निबंधक, ठाणे–२ यांचे कार्यालयात नोंदविण्यात आलेला होता. सदरचा मूळ दस्त माझे अशिलांकडुन कडुन गहाळ झालेला आहे.

तसेच दुसरा मूळ साखळी/चैन करार हा श्री. सत्यवान उमाजी भिलारे व कल्पना बबन कोल्हे यांचे मध्ये नोंदणीकृत दस्त अनुक्रमांक २२३८/२०१४ अन्वये दिनांक:– ०९/०३ /२०१४ रोजी दुय्यम निबंधक, ठाणे –२ यांचे कार्यालयात नोंदविण्यात आलेला आहे.

तरी सदरचा पहिला मूळ दस्त हा मूळ पावती व सूची क्र. २ सह कोणासही मिळाल्यास ऱ्यांनी त्वरित वरील नमूद पत्त्यावर आणून द्यावा आणि सदर सदनिका खरेदी–विक्री बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन ०७ दिवसांच्या आत कळवावे आणि तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व नियोजित व्यवहार करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

पत्ता— लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल ॲड. सौ. सुजाता म्हात्रे जवळ, जोशी बाग, कल्याण (प). मो. ९८२०९३६४७४

> विशेष वसली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय, द्वारा : नाथ कृपा सहकारी पतसंस्था मर्यादित,

साईनाथ इस्टेट, शॉप नं \cdot २, गांवदेवी रोड, आंडुप(q), मुंबई - ४०० ०७८ •

जंगम मिळकतीच्या (वाहन) जाहीर लिलाव विक्री सूचना वाहनाची विक्री करणे आहे

गथ कुपा सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे वसुली व विक्री अधिकारी यांनी कसुरवार कर्जदारांच्या विरूध् वसुली प्रक्रिया सुरू केली आहे - संस्थेचे वसुली व विक्री अधिकारी यांनी संबंधित कर्जदारांना विविध सूचना देऊन देखील कर्जदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून नमूद कालावधीमध्ये थकबाकी रक्कमेचे प्रदान करण्यास कसूरवार ठरले आहेत म्हणून संस्थेच्या वसुली व विक्री अधिकारी यांनी जंगमगहाण वाहनाचा (जंगम मालमत्ता महा . सह . संस्था नियम १९६१ चा नियम १०७ अन्वयं सांकेतिक तावा /कब्जा घेतला आहे .

नेम्नस्वाक्षरीकार **श्री -पवन शंकर दिवटे** यांनी नाथ कृपा सहकारी पतसंस्था मर्यादित यांचे वसूली व विक्री अधिकारी, या अधिकारात खालील वाहनांचे मोहरबंद निविदा बोलावन संस्थेच्या कर्ज थकबाकीच्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे व जसे आहे''त्या स्थितीत खालील वाहनाची विक्री करण्याचे ठरविले आहे .

वाहनाचा तपशिल					
अ.क्र.	वाहन मालकाचे नाव	वाहनाचे वर्णन	बनावटीचे	राखीव किंमत	इसारा
	कर्जदार		वर्ष	(€.)	(ल.)
8	श्री रणधीर रमेश शिंदे	MH-03-CT-	सन-२०१७	५0,000/-	५,000/-
		0999		,	

 $\overline{a t l m}$ वाहने क्र \cdot रामेश्वर सोसायटी, रूम नं \cdot ७/१, शास्त्रीनगर, जे \cdot एम \cdot रोड, भांडूप(प \cdot), मुंबई - ४०० ०७८ या ठिकाणी पाहवयास मिळेल .

अटी व शर्ती:

निविदा फॉर्म संस्थेच्या कार्यालयात मिळतील . लिलावाचे ठिकाण :

संस्थेचे कार्यालय साईनाथ इस्टेट, शॉप नं . २, गांवदेवी रोड, भांडुप (प .), मुंबई ४०००७८ . लिलावाची तारीख व वेळ : **१४ डिसेंबर २०२४**, वार शनिवार, वेळ सकाळी १० • **००** वाजता

मिळकतीच्या तपासणीची तारीख १२/१२/२०२४ व दि . १३/१२/२०२४ वेळ सकाळी ११ ते सायं ५ .00 वाजेपर्यंत असेल .

इच्छुक खरेवीदारांनी दि .१३/१२/२०२४ पर्यंत आपल्या मोहरवंद निविदा व्यवस्थापक, नाथ कृपा सहकारी पतसंस्था मर्यादित, साईनाथ इस्टेट, शॉप नं . २, गांवदेवी रोड, भांडुप (प .), मुंबई - ४०० ०७८ येथे सायं . ५ . 00 वाजेपर्यंत इसार रक्कमेसह प्रत्यक्ष दयाव्यात अथवा पाठवाव्यात वरील उल्लेखित ठिकाणावर ठिक १० • 00 वाजता लिलाव विक्रीकरिता तारीख १४ **डिसेंबर २०२४** रोजी

निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पाप्त झालेल्या निविदा उघडल्या आणि विचारात घेतल्या जातील निम्नस्वाक्षरीकारानी कोणताही प्रस्ताव स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि लिलाव रह करण्याचा किंवा पढे ढकलण्याचा हक्क राखन ठेवला आहे .

यशस्वी बोलीदाराँनी बोली विक्री रक्कम भरणा त्वरीत करावा यशस्वी बोलीदार वाहनाचे हस्तांतरण, अभिहरतांतरण जसे की स्टॅम्प डयुटी, नोंदणी शुल्क, प्रोफेशनल फी, संविधानिक फी, लागू जीएसटी असे भार/शुल्क देण्यास भाग असतील । लिलाव हा संस्थेच्या वसुली व विक्री अधिकारी यांचेद्वारे अंतिम करण्यात येईल .

लिलावासाठी कोणतीही इतर व्यक्ती किंवा एजन्सी यांना प्राधान्य असेल . . सदर प्रकाशन हे वर नमूद कर्ज खात्याचे कर्जदार/हमीदार यांना ७ दिवसांची सचना असेल



Karma **Energy**

सीआयएन: एल३११०१एमएच२००७पीएलसी१६८८२३ नोंदणीकत कार्यालयः एम्पायर हाऊस. २१४ डॉ. डी. एन. रोड. एंट. ए के नायक मार्ग फोर्ट. मुंबई-४००००१. द्र.:०२२-२२०७१५०१-०६, फॅक्स: ०२२-२२०७१५१४, ई-मेलःInvestorshelpdesk@weizmann.co.in, वेबसाईटःhttp://www.karmaenergy.com

टपाल मतदानाची सूचना व सदस्यांना रिमोट ई-वोटिंगची माहिती **सूचना** याद्वारे देण्यात येत आहे की, कर्मा एनर्जी लिमिटेड **(कंपनी)** फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून

मतदान करून (रिमोट ई-व्होटिंग) पोस्टल बॅलेटद्वारे खालील सामान्य ठरावांवर तिच्या सदस्यांची अ.क. तरावाचे तपशील

कंपनीचे संचालक म्हणून श्री. हितेश व्रजलाल सिराज (डीआयएन: ०००५८०४८) यांची नियुक्ती मंजूर केली.

टपाल मतदान सूचना (सूचना) कंपनीच्या कंपनीच्या https://www.karmaenergy.com वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

कर्मा एनर्जी लिमिटेडच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या कलम १०८ आणि कलम ११० आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, क्र.२०/२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ आणि क्र.०९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (एमसीए परिपत्रके) किंवा सध्याच्या काळासाठी त्याची पूर्नरचना, सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) अधिनियम, २०१५ आणि असे इतर लागू कायदे आणि नियम, कंपनीने ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रसच्या रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सदस्य नोंदणी/ लाभार्थी मालकांच्या यादीवर नाव असलेल्या कंपनीच्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस पाठवणे/कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे नोंद आहेत त्यांना शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी पूर्ण केले. पोस्टल बॅलेट नोटीस स्टॉक एक्सचेंज (बीएसई आणि एनएसई) ला कळविण्यात आली आहे आणि

पोस्टल बॅलट मतदान प्रक्रिया कायद्यानुसार आणि निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने श्री. मार्टिन्हो फेराओ, एफसीएस ६२२१ आणि सी.पी.क्र.५६७६ कार्यरत कंपनीचे सचिव

कंपनीच्या वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर देखील ठेवली आहे.

उपरोक्त एमसीए परिपत्रकांच्या संदर्भात, कंपनी पोस्टल बॅलट नोटिसमध्ये समाविष्ट असलेल्या ठरावासार्ठ केवळ इलेक्टॉनिक माध्यमातन (ई-वोटींग) मतदान करून मंजरी मागते. सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी केंपनीने ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. सदस्यांना विनंती आहे की ई-मतदान सोमवार, 0२ डिसेंबर, २०२४ रोजी स.०९.००वा. प्रारंभ होईल आणि **मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४ रोजी सायं.०५.००वा**. संपेल याची नोंद घ्यावी. ई-वोटिंगशी संबंधित काही शंका असल्यास तुम्ही एनएसडीएल हेल्पडेस्कवर ०२२-४८८६७०००/ ०२२-२४९९७००० वर संपर्क साधू शकता किंवा helpdesk.evotingcdslindia.com व विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्क किंवा www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा ०२२-४८८६७००/०२२-२४९९७००० वर संपर्क करा.

ज्या सदस्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरुपात आहेत आणि ज्यांचे ईमेल आयडी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंटकडे नोंदणीकृत नाहीत ते पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे अपडेट करू शकतात. पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा निकाल <mark>गुरुवार, ०२ जानेवारी, २०२५</mark> रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल आणि ते कंपनीच्या अर्थात www.karmaenergy.co वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि शेअर बाजारांना एकाच वेळी कळविला जाईल.

कर्मा एनर्जी लिमिटेडकरित सही/-

स्थळ : मंबर्ड

. दिनांक : २८ नोव्हेंबर २०२४

टी व्ही सुब्रमणियन सीएफओ आणि कंपनी सचिव

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की श्रीमती. जयश्री लक्ष्मीनारायण साब् आणि श्री. भावेश लक्ष्मीनारायण साबू हे "सत्यम शिवम को-ऑप. हौसिंग सोसायटी **लिमिटेड**" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या **"सत्यम शिवम**" इमारतीच्या, तिसऱ्या मजल्यावरील् ९९८ चौ. फूट चटई क्षेत्रफळ असलेला, **फ्लॅट क्र. ३०१** चे कायदेशीर संयुक्त मालक आहेत जो मुंबई उपनेगर, प्लॉट क्र. ५ आणि ६, खंडेलवाल लेआउट, एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम), मुंबई – ४०० ०६४., च्या नोंदणी जिल्ह्यातील सी.टी.एस क्र. ३०७, गांव – वळणई, **तालुका - बोरिवली** येथे स्थित हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये आहे. तसेच **श्रीमती. जयश्री लक्ष्मीनारायण साबू आणि श्री. भावेश लक्ष्मीनारायण साबू** ह्यांना "सत्यम शिवम को-ऑप. **हौसिंग सोसायटी लिमिटेड**" ह्यांनी शेअर सर्टिफिकेट क्र. ०५ जे ५ पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/-शेअरस् २१ ते २५ मधील विशिष्ट संख्या (दोन्ही समावेशी) त्यांच्या नावे जारी केले

सदर **श्रीमती. जयश्री लक्ष्मीनारायण साबू** यांचा १६/१०/२०१२ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि त्यांचे पती **श्री. लक्ष्मीनारायण गोपीराम साबू** यांचा १६/१०/२०२४ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा **श्री. जिमी लक्ष्मीनारायण साबू** यांचा २८/०१/२०१३ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि **श्री. जिमी लक्ष्मीनारायण साबु** हे बँचलर होते आणि ते आपल्या हयातीत . अविवाहित राहिले. सदर **श्रीमती. जयश्री लक्ष्मीनारायण साबू** ह्यांना **कृ. मिन् लक्ष्मीनारायण साबू** (मुलगी) **आणि श्री. भावेश लक्ष्मीनारायण साबू** (मुलगा) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत.

सदर फ्लॅट क्र. ३०१ किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, करार, बक्षीसपत्र भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, टस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत मला खालील नमूद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे समजण्यातं येईल.

> आनंद सिंह (एडवोकेट उच्च न्यायालय) १, नेमाणी बिल्डिंग, ऑप. इंडियन ऑइल पेट्रोल पंप,

एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई – ४०००६४

वकील अजेश अमत दामले नि. ६

चौ. अर्ज नं. ५१७/२०२४

जाहिर नोटिस वाशी येथील कनिष्ट दिवाणी न्यायाधिश यांच्या न्यायालयात (श्रीमती शेट्टी मॅडम साहेब).

1) श्री. आदिल इद्रीस खान, वय ३७

सदनिका नं . ८०९ , आठवा मजला विंग - सी , सरदार वल्लभाई पटेल नगर, एसआरए सि.एच.एस लि,

आर .सी .मार्ग, वाशिनाका चेंबूर, मुंबई - ४०००७४.

. अर्जदार

१) श्री. इद्रीस सुलेमान खान, वय ७३ सदनिका नं . ८०९, आठवा मजला विंग - सी ,

सरदार वल्लभाई पटेल नगर, एसआरए सि.एच.एस लि, आर .सी .मार्ग, वाशिनाका चेंबूर, मुंबई - ४०००७४. २) अफशा इद्रीस खान, वय ३५

सदनिका नं. ८०९, आठवा मजला विंग -सी, सरदार वल्लभाई पटेल नगर , एसआरए सि.एच.एस लि, आर .सी .मार्ग, वाशिनाका चेंबूर, मुंबई - ४०००७४.

३) अमिरा इद्रीस खान, वय ३२ सदनिका नं . ८०९, आठवा मजला विंग - सी, सरदार वल्लभाई पटेल नगर, एसआरए सि.एच.एस लि, आर .सी .मार्ग, वाशिनाका चेंबूर, मुंबई - ४०००७४.

वरील अर्जदारयांची आई फातिमा इद्रीस खान या दिनांक ०१/१२/२०२३ रोजी, वाशिनाका चेंब्र, मुंबई येथे मयत झाल्या असून त्यांच्या नावे असलेली मिळकत खालीलप्रमाणे

ંગ. પ્રત.	ामळकताच ठिकाण		
	सदिनका नं १०१, पहिला मजला, बिल्डींग नं. जी -१७, श्री गणेश सि.एच.एस लि,सेक्टर नं . ९ , घरोंदा-१, घणसोली, नवी मुंबई - ४००७०१.		

वरील मिळकतीबाबत अर्जदार यांनी या न्यायालयात वारस दाखला मिळणेबाबत अर्ज केला असून सदर मिळकत कोणाचे हक्क, अधिकार, अगर हरकत असल्यास किंवा अर्जदार वारस नाहीत असा दावा असल्याचे सदरहु नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत आपली लेखी हरकत दाखल करावी. सदर मुदतीत कोणाचीही लेखी हरकत नसल्यास अर्जदार यांच्या विनंतीनुसार वारस दाखला देण्यात येईल. त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार किंवा दखल घेतली जाणार नाही.

आज दिनांक ०२/०७/२०२४ रोजी माझ्या सहीने व न्यायालयाच्या शिक्यानीशी दिली.

हुकुमावरून सह, अधिक्षक व वाशी सही/-शिक्का वाशी न्यायालय लिपीक

अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्रमांक १८ ए आणि १८ बी, जॉली मेकर्स चेंबर २. नरिमन पॉईंट. मंबई ४०० ०२१ सीआयएन: L99999MH1987PLC042891 दूरध्वनी क्रमांक: +९१ ०२२ २२८५ ०१०१ com tià atem v www.car

१/२०२४-२५ विशेष सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानाची सूचना

द्वारे सूचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची १/२०२४–२**५ विशेष सर्वसाधारण सभा** (''ईजीएम'') **शु** बाद्वार सुचित करण्यात येत को कपनाच्या समासदाचा १/२०४४ – ४५ ावश्य बस्वसाधारण समा । ३वाएम / तूक्रव्यत सिनांक २० हिसेंबर २०२४ रोजी मारातीय प्रमाण बेकच्चा अनुसान दूषारी २, ०० वाजता सूचन दिनांकीत १४ नोवेंबर २०२४ मध्ये नमूट करण्यात आलेल्या विषयांच्या अनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्रार रपर हा नथा नमूद करण्यात आलल्या विषयाच्या अनुसार एक्डाओ कोन्करान्त्रग (क्लासा /)अन्य मानवाप्रास इक्ष्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. कंपनेने ईजीएम सूचना २८ नोवेंद्र्य स्थ २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्या सभासदांचे हैं-मेल तपशील डिपॉझिटरीज/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ही प्रक्रिया निर्माण विश्वास के प्रश्निक क्षेत्र के स्वाप्त के स्वर्धिक क्षेत्र के स्वर्धिक क्षेत्र के किया है। उसकार अधिक पित्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांकीत १९ सर्टेबर २०२४, तसेच यापूर्वीची परिपत्रके जी कांपिरिट व्यवहार मतालय ''एमसीए'') यांनी वेळोवेळी जारी केली आहेत त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या दिशानिर्देशांच्या अनुसार (यापुढे न्यांचे एकत्रित उल्लेख ''एमसीए परिपत्रके'' असा करण्यात येणार आहे) आणि सेबी परिपत्रके क्रमांक सेबी/एचओं ज्याच एकात्रत उहुछ्व एसलाए रास्प्रकण अला करण्यात यंगार आह) आण तथा पारप्रकण क्रमांक तथा/एसआ/ सीएफडी/सीएफडी-पोडाडे-(ग्री)सी-(ग्री/सीआयआर/२०२४/१३३ दिनांकीत ०३ ऑन्डेटेबर २०२४ वे सिब्युरिटीज डॉड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी जारी केले आहे तसेच त्यासह वाचा यापूर्वींची परिपत्रके जी सेबी यांनी वेळोवेळी जारी केली आहेत (यापुढे ज्यांचे एकत्रित उल्लेख ''सेबी परिपत्रके'' असा करण्यात येणार आहे) त्यांच्य

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतदींच्या अनुसार आणि कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०११ चा नियम २० आणि सिक्यरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) अधिनियम २०१५ चा नियम ४४ बांच्या अनुसार ईंगीएम सूचने न ममूद करण्यात आलेल्या प्रस्तावाद मतदानाचा हरू बजावण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा आणि ईंगीएमच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे जी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा ाशील खालील प्रमाणे नमूद करण्यात आल्यानुसार आहे. सभासदांना कळविण्यात येते की ईजीएम सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विशेष प्रस्तावांवर केवळ इलेक्ट्रॉनिक

मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात येणार आहे

दुरस्थ ई-मतदान कालावधीला १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे.

दूरस्थ ई-मतदान कालावधी १९ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येणार आहे. ई-मतदानासाठी निर्धारित करण्यात आलेली कट ऑफ तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे.

अनुसार पूर्ण करण्यात आली आहे.

अशी कोणतीही व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पर्ण झाल्यानंतर असा केपनील समाग चेऊन कंपनीची समासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी जियाबिक वंपनीची सम्भाग असतील तर अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in या पत्यावर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाप्र करू शकते

१९ टिमेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ ०० वाजता ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडन मतदानासाठी खंडित करण्यात बेहेल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी अनुभती असणार नाही आणि एखाद्या सभासदाने प्रस्तावावर एकटा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करता येणार नाही

असे सभासद जे विशेष सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन उपस्थित असतील आणि ईजीएम सूचनेमध्ये नमूद् करण्यात आलेल्या प्रस्तवांवर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नसेल किंवा त्यांना अशा मतदानास मनाई करण्यात आलेली नसेल तर असे सभासद ईजीएमच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकता मात्र त्यांना ईजीएमच्या दरम्यान त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. . अशी व्यक्ती डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कर ऑफ

. गरीख रोजी नोंदणीकृत असेल तर केवळ असेच सभासद दूरस्थ ई-मतदान तसेच ईजीएमच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. विशेष सर्वसाधारण सभेची स्वना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.caravelebeachresortgoa.com,</u> एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> आणि भांडवली बाजाराची संकेतस्थळ <u>rww.bseindia.com</u> आणि मांडवली बाजाराची संकेतस्थळ <u>rww.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड

यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात अली आहे. अशी कोणतीही व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी जिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थ येथे भेट देऊ शकतात.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत तसेच प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही अशा सभासदांसाठी दूरस्थ ई-मतदान तसेच ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील ईजीएम सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे

ग्टांना आवाहन करण्यात येते की समभाग दिमेंट स्वरूपात असतील तर त्यांनी संबंधित दिपॉदिएरी पार्टीसिपंटर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कंपनीचे आरटीए म्हणजेच डाटामॅटिकस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड ांच्याशी ई-मेल तपशील नोंदणीसाठी/वैध करण्यासाठी/ई-मेल तपशील अद्ययावत करण्यासाठी संपर्क साध शकतात गमुळे कंपनीने समभागधारकांना पाठवलेला पत्रव्यवहार त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त होऊ शकेल. पनीच्या संचालक मंडळाने ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननं

अधिकारी म्हणून मेसर्स बीएनपी अँड असोसिएट्स, मुंबई, कंपनी सेक्रेटरीज यांचे श्री. अविनाश बागुल आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. वेंकटरमण कृष्णन यांची नियुक्ती केली आहे. ईजीएमच्या सूचनेत नमृद करण्यात आलेल्या सूचनांकडे लक्ष वेधून घेण्यात येते की ज्यात इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या कामकाजाचा तपशील आणि सूचना विस्ताराने ग्यात आल्या आहेत. -मतदानाच्या संदर्भातील समस्या किंवा ईजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन उपस्थित राहण्याच्या संदर्भार

कोणत्याही शंका असल्यास सभासद https:www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागाः उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्टड केश्वस तसेच ई-मतदान युवर मेंचुअल यांचा संदर्भ घेऊ शकतात. किंवा श्रीमती पहुंची म्हात्रे, व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉज़िटरी लिमिटेड, टेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३, इ मेल आयडी evoting@nsdl.co.in किंवा ०२२-८८६७००० येथे संपर्क साधू शकतात.

अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड करित

ARAVEL

सही/-तीपेश जोदशा